

Corporate Office: 401/402, Kailash Coporate Lounge, Park Site, Vikhroli (West) Mumbai - 400 078.

Phone: 022-25181103 / 25181102 • CIN No.: L17120MH1992PLC068861

Date: 12/02/2020

To,
The Bombay Stock Exchange Ltd
Corporate Relationship Dept,
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Ref: BSE Script Code: 521151
Sub: Newspaper Publication

Dear Sir/Madam,

The Statement of Results for the quarter ended 31st December, 2019 has been approved by the Board of Directors in their meeting held on Monday, 10th February, 2020. The Extract of unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter ended 31st December, 2019 have been published in the news papers viz The Free Press Journal and Nav Shakti, Mumbai on 11th February, 2020. A Photocopy of the newspaper cuttings are attached herewith for your information and records.

Kindly acknowledged the Receipt.

Thanking You

For Dhanlaxmi Fabrics Ltd

Mukul V Jhawar

(Director)

Regd. Office & Process House: Bhopar Village, Manpada Road, Dombivli (East) - 421 204.

Phone : 0251-2870589 / 2870590 / 91/ 92 ● E-mail : info@dfl.net.in ● Website : www.dfl.net.in ● GST No. 27AABCD1592N1ZC Weaving Unit : Plot No. B-2/3/13/14/15/16, Parvati Co-Op. Industrial Estate, Post : Yadrav, Tal. Shirol, Dist. Kolhapur.-416146.

Phione: 023222-252696, 252699 • GST No. 27AABCD1592N2ZB

गा.का. : अंधेरी पश्चिम गाखा, खजिना महला, १८९, एसा. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८, भारत को : ०२२-२६२८९६२३, ईमेल : Andher@bankofbaroda.com

कञ्जा सूचना (रुल ८(१) अन्वर्य स्थावर मिळकतीकरिता) याद्वारे सुचना देण्यात येते की, ज्याअर्थी, मिम्मस्वाशरीकार हे बैक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी या नात्यमे दि सिक्युरिटायझेशन अंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रिअल ॲसेट्स ॲड एम्फोर्समेट ऑफ सिनयुरिटी इटरेस्ट ॲन्ट, २००२ अन्वये सूचना कलम १३ (१२) सहवाचता सिनयुरिटी इटरेस्ट (एन्फोर्समेट) हल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये खारयासमोर मागणी सुचन। निर्गमत करन खाली नमुद कर्जदारामा सदर रक्षेची परतफेड सदर सुचना प्राप्तीच्या तारखेणासून ६० दिवसात करण्यास समण्यात आले आहे. सदर रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, यद्वारे सदर कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेल। सूचना देण्यात येते की, बंक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी यानी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर अंबरच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूलसंच्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून कर्जदाराच्या खाल्यासमोर नमूद केलेल्या तारखेस घेतला.

तारण मसाच्या भरणाकरिता उपतन्नथ वेळेच्या सदर्भात सदर ॲन्स्टच्या कलम १३ च्या उप कलम [८] च्या तरतुदीन्वये कर्जदाराचे लक्ष वेथण्यात येते. कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनता याना करण्यापासन सावधान करण्यात येते. मिळकतीशी व्यवहार सद्ध मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बैक आफें बडोदाच्या उल्लेखित। सदर कर्जदाराच्या रक्कम आणि त्यवरील व्याजाच्या भाराअधीन राष्ट्रील, सांकेतिक कब्जा वेतलेल्या मिळकतीचा तपशील

कर्जदार आणि	जंगम व स्थावर	थकीत रक्कम (कलम १३	मागणी
हमीदाराचे नाव	मिळकतीचे वर्णन	(२) नुसार सूचना)	सूचनेचे दिनांक
कर्जदार : मे. पिक स्टुडियोज प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी पिक्येन्स प्रायव्हेट तिमिटेड असे हात) हमीदार/गहाणदार/प्रोप्रायटर : श्री. ग्रजीव स्मेशकुमार साहनी, श्रीम. अस्णा स्मेशकुमार साहनी आणि स्वना स्मेशकुमार साहनी	र) स्टॉक आणि बुक डेब्ट्सचे जंगमगद्वाणप्तांटक. ४०२/१ आणि ४०२/२ क्षेत्र अंदाजे १०७२८ चौ. मी. सह फेकटरी इमारत शंड्स त्यावरीत स्ट्रक्चसे जीआयडीसी उवंग्गाव जि. वतसाड, गुजरात कंग्रनीचे नावे येथे जिमनीचे समतुल्य गहाण (सध्याचे आणि पविष्यातीत खेली) प्तांट आणि मशिनरीचे जंगमगहाण २) प्तांटक. एक ९९, २ रा मजता, नॉथे बॉम्बे सीएचएस ति., जुटु तारा रोड, जुटु, मुंबई - ४०००४९	रु. १२,००,००,०७३.८५ (स्पर्य वाग कर्ग इच्चाहत्तर आणि पंच्यारेशी पैसे मात्र) १७/१०/२०१९ ग्रेजीप्रमाणे अधिक व्याज व १८/१०/२०१९ पास्नवैकेद्वर उपाजित केतेले अनुषांगिक स्वर्च	१७.१०.२०१९ काळ्याचे दिमांक ०६.०२.२०२०

I HDFC MUTUAL FUND

MUTUAL

BHAROSA APNO KA HDFC Asset Management Company Limited A Joint Venture with Standard Life Investments CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Redamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 /1800-419-7676 Fax: 022 22821144 • e-mail: diser@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT / KEYINFORMATION MEMORANDUM OF HDFC GOLD EXCHANGE TRADED FUND CREATION (SUBSCRIPTION) OF UNITS IN EXCHANGE OF PORTFOLIO DEPOSIT

NOTICE is hereby given that in terms of the provisions of the Scheme Information Document (SID) of HDFC Gold Exchange Traded Fund ("HGETF") it is proposed to permit "Regulated Entities" (covered under the category viz. Large Investors') to subscribe to the units of HGETF directly with HDFG Mutual. Fund (the "Fund") in Creation Unit Size at NAV based prices in exchange of Portfolio Deposit and / or Cash Component, with effect from February 12, 2020 ("effective date"). Thus, Regulated Entities are permitted to subscribe to the units of HG ETF directly with the Fund in Cash as well as Portfolio Deposit. All other provisions applicable to Large Investors as detailed in the SID shall remain unchanged.

Accordingly, the provisions of the SID / Key Information Memorandum (KIM) of HGETF will stand suitably amended to include the following provisions with respect to Regulated Entities from the

Particulars	Provisions Provisions
Definition	"Regulated Entities" include any person, other than an individual or HUF, which is regulated in India by Securities and Exchange Board of India, Reserve Bank of India, Insurance Regulatory and Development Authority of India, Pension Fund Regulatory and Development Authority, National Housing Board and any other regulator or other government body as may be notified by the AMC / Trustee from time to time.
	Provided that any such person is permitted to trade (buy / sell) in physical gold under the applicable regulations governing them.
Minimum	Subscription (Portfolio Deposit):
Application (subscription) Amount*	Regulated Entities may submit an application on any business day for subscription of HGETF Units in Creation Unit Size in exchange of Portfolio Deposit and /or Cash Component, within the applicable cut-off time for NAV applicability.
	Subscription (Cash):
	Application for subscription of HGETF Units directly with the Fund in Greation Unit Size at NAV based prices by payment of requisite Gash as determined by the AMC only by means of payment instruction of Real Time Gross Settlement (RTGS) / National Electronic Funds Transfer (NEFT) or Funds Transfer Letter / Transfer Cheque of a bank where the Scheme has a collection account.

All other provisions, terms & conditions of HGETF as detailed in the SID/KIM will remain unchanged.

This addendum shall form an integral part of the SID / KIM of HGETF as amended from time to time.

For HDFC Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: February 10, 2020 Authorised Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Dhanlaxmi Fabrics Ltd.



Regd. Office: Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E), Thane-Dist- 421 204. Tel: 95251-2870589, 95251-2870590 95251-2870591, 95251-2870592, Fax: 95251-2870545 E-mail: info@dfl.net.in, Website: www.dfl.net.in CIN: L17120MH1992PLC068861 BSE Code: 521151

> Extract of standalone UnAudited Financial Results for the guarter and nine months ended 31 12 2010

for the quarter and nine months ended 31.12.2019				
Particulars	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2018 (Unaudited)	Half Year Ended 31.03.2019 (Audited)	
Total income from operations	2,131.020	2,097.930	7,615.250	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	34.590	69.580	617.360	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	34.590	69.580	617.360	
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	<u>.</u>			
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.400	0.810	7.190	
Diluted:	0.400	0.810	7.190	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				
Basic :	0.400	0.810	7.190	
Diluted :	0.400	0.810	7.190	

Notes: 1. The above Standalone results have been reviewed by Audit Committee in their meeting held on 10th February, 2020 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 10th February, 2020, 2. The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the guarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

Extract of Consolidated UnAudited Financial Results for the guarter and nine months ended 31.12.2019

for the quarter and nine months	019	(Rs. in Lakhs	
Particulars	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2018 (Unaudited)	Half Year Ended 31.03.2019 (Audited)
Total income from operations	2,239.930	2,349.450	8,377.080
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	35.330	109.640	645.120
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	35.330	109.640	645.120
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858,110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	8		
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)			
Basic:	0.410	1.280	7.520
Diluted:	0.410	1.280	7.520
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)			
Basic :	0.410	1.280	7.520
Diluted :	0.410	1.280	7.520

Notes: 1. The above Consolidated results have been reviewed by Audit Committee in their meeting held on 10th February, 2020 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 10th February, 2020. 2. The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

Place: Thane Date: 10.02.2020 For Dhanlaxmi Fabrics Ltd. Vinod Jhawar Managing Director

जाहार नाटिस

तमाम लोक्स स्टब्स्विण्यात येते क्ष्मी, गांव मीचे -खैरपाख, विरार-पूर्व, वा. वसई, जि. शलघर. वेथील मिळकवीचे वर्णन ज्वास सर्व्हे न. ५८, हिस्सा न. ४, क्षेत्रहे.आर.म. ०.१५.००, आकार स. पै. १.०२, एक्षुप क्षेत्रफळ ०.१५.०० पुढे मोवच्छी आगा १ असपन गरवीन २. मोहम्मदी बेगम ३. मोहस्सीन बेगम ४. मोहम्मद फ्यक्तरीन ५. इमरान हुसैन इ मोर्वे एम यान्या मालकी य क्लावेवहिवाटी की आहे व त्थानी सदर जिम मिळकतीपैकी क्षेत्रकळ ०७ गुरे भोकळी बाबा आवा भाझे अशिल मुक्तर ह स्कृपुरीन कपुर (मो.स.९८६७०७७१३३) वाना विकार िंदनी आहे. तरी सदर मिळक्कवीवर क्लेपाही इसम्बा हरूक, अधिकार किया हिरासबंध असेल त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ विवसाने आव सर्व पुराव्यानिशी लेखी शांप न - १७, साई बाजार, वुट्येंब रोड, तृब्धेंब रोलीस भौकीन्या मार्ग, रालासोपारा रूर्व, वा . वसई, बि . पालबर वा पत्त्वावर बच्चवावे , अन्त्रवा वसा कोणानाही कोषताही हक्क, अधिकार विन्वा हिरसबंध सहीव असल्यास वो सो हुन दिला आहे असे समजुन माड़े अशिल त्याने बरोबर व्यवहर पुर्व क्त वील बाकी गोंद श्वादी. दि. ११/०२/२०२० ॲंड. व्ही.डी. दुवे

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my Clients (1) MR. AVADHUT DINKAR SATHE and (2) MRS. GOURI AVADHUT SATHE have agreed to purchase from Owners/Members MR GOPAL SINGH RAJPUROHIT, a residential premises bearing Flat No 204, admeasuring 600 sq. ft. Built up area or the reabouts, located on 2nd Floor in the B-Wing of the Building No.7 known as Neelam Nagai Building No.7 Co-operative Housing Society Ltd.; situated at Neelam Nagar, Gavanpada, Near Overbridge, Mulund (East), Mumbai- 400 08: (hereinatter referred to as "the said Flat*], together with assignment of membership rights covered under Share Certificate No. 019, consisting of 5 fully paid up shares bearing Distinctive Numbers 91 to 95 and (both inclusive), free from all encumbrances. The said Flat has been acquired by the said MR GOPAL SINGH RAJPUROHIT IN Release Deed dated 5th October 2018, registered in the office of the Sub-Registrair of assurances at Kurta, under Sr. No. KRL-4/12370/2018, from the other aurwing legal heirs VASUDEV SINGH RAJPUROHIT, MRS. SHAKUNTALA KALYAN SINGH, SMT. ALPANA GOVIND SINGH RAJPUROHIT, MISS GARIMA GOVIND SINGH RAJPUROHIT, MR VIRENDRA SINGH GOVIND SINGH RAJPUROHIT, MR. BHAVANI SINGH GOVIND SINGH RAJPUROHIT, Any person/s having any right or daim upon the said Flat along with the said shares by way of sale, mortgage, lease, gift, Decree, possession, inhentance, Court Decree of of herwise are required to infimate the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at his office at Akankaha, 2nd Floor, Sane Gurui Nagar, above ICICI Bank, Mulund (East), Mumbai 400 081, within Seven (7) days from the date hereof, failing which it will be presumed that there are no such claims and if any, the same are waived or abandoned and title of the said Flat along with the said shares shall be presumed as clear and marketable and further deal for sale of the said Rat together with transfer of

> (SAMIR K. VAIDYA) Advocates

saud shares by the saud

Owners/Members in favour of my

Clients shall be completed without

any reference to such claims.

Dated 11th February, 2020.

जाहीर सुचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, डॉ.जयप्रकाश आस्लाल लालवानी यांचे फ्लंट क्र.२(१०२), साई शीतल अपार्टमेंट, दौलत नगर, एस.व्ही. रोड, बोरिवली पूर्व, मुंबई-४०००६६ च्या संदर्भातील विकासक आर डी चव्हाण व कं.इसह २६.०१.१९८५ रोजीचा मूळ करार हरवला आहे. सदर हरवलेल्याची नोंद कस्तुरबा मार्ग पोलिस स्टेशन येथे ०५.०२.२०२० रोजीच्या लॉस्ट रिपोर्ट क्र.८४०-२०२० अन्त्रये दाखल केली

कोणतीही ब्यक्ती ज्यांना सदर फ्लॅट मिळकरी मध्ये हितसंबंध जसे की विक्री. भेट, भाडेपट्टा, बारसा, अदलाबदल, गहाण, प्रभार, धारणाधिकार, विश्वस्त, कथ्जा, सुविधाधिकार, जमी किंवा अन्य काही असल्यास तसे लिखित स्वश्पात निम्नस्वाक्षरीकारांना या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळवणे आवश्यक आहे. कसूर केल्यास तसे कोणतेही दावे जर असल्यास ते त्यागीत आणि/किंवा परित्यागीत मानले जातील.

डी.के. जैन(वकील) (मो.)१८६७३०००३५ सी-११४, बिंदू अपार्टमेंट, ६० फीट रोड लगत, भाईंदर पश्चिम, ठाणे-४०१ १०१

जाहीर सूचना

सूचना च्यानी की, आमन्या अशिलांच्या निर्देशांवरून आम्ही येथे खालील परिशिष्टात सविस्तर वर्णन आणि तपशील लिहिलेतया मिळकर्वाच्या (सदर मिळकर्व) संबंधात वी-३, नटवर वेंबर्स, ९४, निगदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ येथे त्यांचे नोंदर्शकृत कार्यालय असलेत्या मे. न्यमेक रिॲटटीचे हक्क तपासत आहोत.

सदर मिळकर किया तिच्या कोणत्याही भाग किया हिरस्याच्या संबंधात विक्री, सामंत्रस्याचे ज्ञापन, अदलाबदल, गहाग, तारण, भार, दान, न्यास, जारसा, उत्तराधिकार, कळ्जा, भाडेपट्टा, कुळवहिवाट, पोटगी, सुविधाधिकार, परवाना, अंत्यदान, मृत्युपत्रित दान, हिस्सा, अभिहस्तांकन, धारणाधिकार, कौटुंबिक व्यवस्था/तडवोड, भागीदारी अधिकार, संयुक्त उपक्रम अधिकार, वसी, कोणत्यही विधी न्यायालयाचा आदेश किंवा हुकूम, मार्गाधिकार, प्रलंखित बाद, आरक्षण, कंपाटे, करार, मुखत्यारनामा, एफएसआय/एफएआर नापर, प्रथम नकाराधिकार, निकास अधिकार, अग्रक्रवाधिकार ब्रह्मारे कोणनाही आक्षेप, दावा, अधिकार, हक्क आणि/किंवा हिनसंबंध असलेत्या किंवा कोणत्याही सवस्याचे कोणतेही दायित्व किंवा वचनवश्दता किंवा अन्य काही किंवा मागणी असलेतया व्यक्ती, हिंदु अविभक्त कुटुंब, समावेशन द्वालेली किंवा न द्वालेली कंपनी, बैका, बित संस्था, नॉन-बैंकिंग बिता संस्था, पेढी, व्यक्तींचा समुह किंवा व्यक्तींचे मंडव्य किंवा सावकार आणि/ किंवा। धनको यासह सर्व व्यक्तीनी कृपया तसे लेखी स्वस्थात मूळ दस्तावेजांनी पुटी करून निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या ११७, विङ्क्तदास वेंबर्स, बॉम्बे समावार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथील कार्यालयात ह्या सुवनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवाले. कस्र केत्यास कोणतेही दाने आणि/किंना आक्षेप असत्यास सोडत्याचे समजले जाईत आणि/किंका मिळकरीच्या हक्कांना अडथळे नसत्याचे व ते स्पष्ट आणि पणनयोग असत्याचे गृहित धरले जाईल.

११६४.५० वी.मी. मोजमापित क्लिपार्ले (पू.), आझाद रोड, मुंबई-४०० ०५७ येथील टीपीएस V च्या अंतिम प्लॉटक्र. ४७०, सीटीएसक्र. १८९९, १८९९/१ ते ७, १९०१ (भाग) धारक ती सर्व अखंड वर्मीन जी खालीलप्रमाणे सीमाब्ध्दः

पूर्वेस: सीटीएस क्र. ४७३ धारक प्लॉटने: पश्चिमेसः पश्चिम रेत्ने टुक्ते, उत्तरेस: सीटीएस क्र. ४२७ बी, ४२७ धारक प्लॉटने, दक्षिणेस: सीटीएस क्र. ४२७ धारक प्लॉटने

दिनांक: ११ फेब्रुवारी, २०२०

अंड. दिपा पोहज मे. जे लॉ अस्रोसिएटस

EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED

Regd. Office: 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai 400053 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2019

(₹ in lacs, except per share data)

Particulars	Quarter ended 31 December 2019 (Unaudited)	Quarter ended 31 December 2018 (Unaudited)	Year ended 31 March 2019 (Audited)
Total Income from Operations (net)	28,926	33,238	113,969
Net Profit/ (Loss) before Tax and Exceptional Items	2,299	7,696	31,763
Net Profit/ (Loss) before Tax after Exceptional Items	2,299	7,696	31,763
Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	1,483	6,219	26,648
Total Comprehensive Income	2,654	2,306	31,782
Equity Share Capital	9,562	9,533	9,551
Earning Per Share (of ₹10 each)	14/10-2016	Annual Control	
Basic	1.69	6.62	28.26
Diluted	1.69	6.56	28.02

 The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended as at 31 December 2019, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended as at 31 December 2019 are available on the Stock Exchanges websites at (www.nseindia.com/ www.bseindia.com) and Company's website at http://www.erosplc.com.

2. Additional information on Standalone Financial Results is as follows:

(₹ in lacs)

Particulars	Quarter ended 31 December 2019 (Unaudited)	Quarter ended 31 December 2018 (Unaudited)	Year ended 31 March 2019 (Audited)
Total Income from Operations (net)	23,436	26,230	86,980
Net Profit/ (Loss) before Tax and Exceptional Items	1,942	3,800	13,677
Net Profit! (Loss) before Tax after Exceptional Items	1,942	3,800	13,677
Net Profit! (Loss) after Tax and Exceptional Items	1,150	2,251	8,736
Total Comprehensive Income	1,161	2,233	8,776

The accompanying consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10 February 2020. For and on behalf of Board of Directors

Place: Mumbai Date: 10 February 2020

Sunil Arjan Lulla Executive Vice Chairman and Managing Director DIN: 00243191

▲||&FS | प्रायव्हेट इक्विटी

आयएल ॲण्ड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : दी आयएन अंण्ड एफएन फायनान्त्रिअल सेंटर, सी-२२, `जी' बलॉक, बांद्रे-कुर्ली संकुल, बांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१. सीआयएन : एल६५९९९एमएच१९८६पीएलसी१४७९८१, बेबसाईट : www.iimlindia.com, त्र. : ०२२ -२६५३३३३, फॅक्स : ०२२ -२६५३३०५६, ई-मेल : investor.relations@ilfsindia.com

३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०१९ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.१२.२०१८ (अलेखापरिक्षित)	संपलेले नऊ महिने ३१. १२. २०१९ (लेखापरिक्षित)	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०१८ (अलेखापरिक्षित)
प्रकर्तनात्न् एक्ण उत्पन्न (निञ्चळ)	e43.6e	660.86	१,७४८.८३	२,७११.०५	6,883.66
कालावधीसाठी निष्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	(29.08)	(१४१.९५)	(१८१.८४)	(६६१.४३)	८५१.४९
कालावधीसाठी करपूर्व निष्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	(29.08)	(१४१.९५)	(२३७.५९)	(६६१.४३)	(२,२२१.३०)
कालावधीसाठी करोतर निञ्चळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	(१४९.६१)	(८६.१०)	(૪५५.४३)	(\$49.68)	(२,८९४.८६)
कालावधीसाठी एक्ण सर्वसमावेशक उत्पन्न	(११२.११)	(१,३१९.५७)	(७६८.४१)	(१,९२८.१५)	(१९६६,४७)
सम्पाग पांडक्त	६,२८०.८५	६,३८०.८५	6,360.64	६,२८०.८५	६,२८०.८५
प्रति सम्भाग प्राप्ती (दर्शनी मृत्य ६. २/- प्रत्येकी) मृत्तभूत आणि सौम्यिकृत	(80.0)	(0.86)	(0.23)	(0.48)	(0.66)

(१)सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत तुलनात्मक कालावधीसह ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि नक महिन्यांसाठी आयएल औड एफएस इन्ब्हेस्टमेंट मॅने जर्स लिमिटेड ("होल्डिंग कंपनी") तिच्या उप कंपन्या (होल्डिंग कंपनी आणि तिच्या उप कंपन्या यांचा "ग्रुप" होतो) आणि संयुक्तपणे नियंत्रित मंडळे यांच्या उपरोक्त एकत्रित वित्तीय निष्कर्षांना ९० फेब्रुवारी, २०२० रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पनर्विलोकित केले आणि त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने १० फेब्रवारी, २०२० रोजी झालेल्या बैठकीत ते मंजूर केले. डिसेंबर, २०१९ ला संपलेल्या नऊ महिने आणि तिमाहीसाठीचे वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून मर्यादित प्नर्विलोकन होण्याअधीन होते.

(२) वित्तीय निष्कर्षांना वेळोवेळी सुधारित केलेल्या कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस) रूस, २०१५ सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसुचित इंडियन अकाऊंटिंग स्टेंडर्ड ३४ - अंतरिम वित्तीय अहवालमध्ये घालुन दिलेली गणन आणि मापन तत्त्वे आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत अन्य लेखा

(३) "प्रवर्तकीय विभागां" वरील इंडियन अकाऊंटिंग स्टैडर्ड (इंड एएस) १०८ च्या आवश्यकतांप्रमाणे, संसाधनांचे वाटप आणि कामगीरीचा आदावा घेण्याकरिता आर्थिक माहितीच्या मुल्यांकनावर आधारित ग्रुपने एकच विभाग महणजेच असेट मनेजमेंट सेवा आणि अन्य संबंधित सेवा परविणे हा गृहित धरला आहे. अशा प्रकारे, इंड एएस १०८ नुसार कोणताही वेगळा अहवालायोग्य व्यवसाय किंवा भौगोलिक विभाग नाही.

(४)निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए), भारत सरकारने त्यांच्या दिनांक ९ ऑक्टोबर, २०९८ च्या पत्राद्वारे कंपनी अधिनियम, २०९३ च्या कलम २९२ (९) आयएल ऑण्ड एफएस आणि तिच्या उपकंपन्या (कंपनी घरून) विरुद्ध सिरीयस फ्राँड इन्ब्रेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ) कडून तपास सुरू केला आहे. त्यांच्या तपासाचा एक भाग म्हणून एसएफआयओ आणि एन्फोर्स मेंट डाब्रोक्टोरेट (ईडी)ला ग्रुपकडून सातत्याने माहिती हवी असते ज्याचे ग्रुपने पालन केले आहे. तपास कार्य चालू आहे व ग्रुप तपास यंत्रणंशी पूर्ण सहकार्य करत आहे. ३ डिसेंबर, २०९८ रोजी एमसीए ने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) च्या निर्देशांवरून आयएल ऑण्ड एफएसच्या विविध ग्रम कंपन्यांना ९ ऑक्टोबर, २०९८ रोजी त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत उत्तरवादी म्हणून खटल्यात सामील केले आहे. (ज्यामध्ये कंपनी समाविष्ट आहेत). पुढे, कंपनी अघिनियम, २०१३ च्या कलम १३०(१) अंतर्गत एमसीएच्या अन्य याचिकेच्या आघारे, एनसीएलटीने ९ जानेवारी, २०९९ रोजी आयएल अंड एफएस ''आयएफआयएन'' आणि आयएल अंड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड (''आयटीएनएल'' उपकंपनी} च्या मागील आर्थिक वर्षे २०९२-९३ ते आर्थिक वर्ष २०९७-९८ पर्यंतच्या लेखा पुस्तकांना पुन्हा उघडण्याचे आदेश दिले. कंपनीला जेव्हा सध्याच्या समज्तीप्रमाणे, वरील बाबीचा वित्तीय निष्कर्षांवर मोठा परिणाम होईल असे वाटत नसले तरी, वरील घडामोडीचे जे काही परिणाम होतील ते केवळ उपरोक्त प्रकरण निकाली निघेल तेवहाचे समजेल आणि म्हणून ह्या टप्प्यावर ते उरविता येत नाही.

(५)सध्याच्या निधीचा एक मोठा हिस्सा सम्हाकड्न सांभाळला/सल्ला दिला जाणारा असून तिच्या पढील १२ महिन्यांमध्ये मृदत समाप्तीपर्यंत येणार आहेत ज्यामुळे त्यानंतर कंपनीच्या शुल्क महसुलात लक्षणीय घट होणार आहे. व्यवस्थापनाची अपेक्षा आहे की, ३९ डिसेंबर, २०९९ रोजीस समुहाने धारण केलेल्या तरल मालमत्तांसह समुहाच्या भविष्यातील प्राप्ती समुहाची सांभाळला/सङ्घा दिला जाणाऱ्या सध्याची आणि पुढील १२ महिन्यांत उद्भवणारी भविष्यातील दायित्वे निभावण्यास पुरेशी उरेल. व्यवस्थापनाला विश्वास आहे की, एका पर्यायी योजनेचा भाग म्हणून एका नव्या निधी उभारणीसाठी कंपनीकडे पुरेसा निधी वाटपासाठी आहे जे आवश्यक मंजुऱ्यांच्या अधीन असेल. पुढे, एनसीएलटी ने त्यांच्या ११ फेब्रुवारी, २०१९ च्या आंदेशाने कंपनीचे वर्गीकरण १२ महिन्यांच्या रोख तरलता पतदारी चाचणी च्या आधारे "ग्रीन केंद्रेगरी" अंतर्गत केले ज्यामळे कंपनी त्यांची सर्व दायित्वे प्रदान करणे शक्य झाले (वित्तीय आणि प्रवर्तकीय).

आयएल औड एफएस संचालक मंडळ आयएल औड एफएस ग्रुपच्या हितसंबंधीसाठी मूल्य राख्न ठेवणे शक्य व्हावे म्हणून एका निराकरण योजनेवर काम करत आहे. इतर गोष्टींसह निराकरण योजनेमध्ये आयएल अँड एफएसच्या मालकीच्या मत्ता/व्यवसाय/कंपन्यांची विक्री अंतर्भृत आहे. आणि ह्या बाबतीत, आयएल अँड एफएस संचालक मंडळाने २९ डिसेंबर, २०९८ आणि २७ सप्टेंबर, २०९९ रोजी कंपनी मधील तिच्या संपर्क हिश्श्याच्या विक्रीकरिता एक सार्वजनिक स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय) मिमंत्रित केली आहे. त्यानुसार, अशी हिस्सा विक्री पूर्ण होणे प्रलंबित असेपर्यंत नवे निधी उभाएण्याच्या कंपनीच्या योजनेला स्थगित ठेवले आहे. जेव्हा हिस्सा विक्री बाबत

मोठी साशंकता आहे. व्यवस्थापनाला विश्वास आहे की, हे वित्तीय निष्कर्ष बनवण्यासाठी वापरलेली कार्यरत संस्था म्हणूनची गृहितके योग्यच आहेत. (६)कंपनीचे संक्षिप्त लेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष खालील प्रमाणे. कंपनीचे तपशीलवार अलिप्त वित्तीय निष्कर्ष कंपनीचे वेबसाईट www.iimlindia.com वर उपलब्ध

(रु. लाखात)

	तपशी ल	संपलेली तिमाही ३१.१२.२०१८ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२०१८ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.१२.२०१७ (अलेखापरिञ्जत)	संपलेले नऊ महिने ३१.०३.२०१८ (अलेखापरिक्षित)	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०१७ (अलेखापरिक्षित)
3	एक्ण उत्पन्न	७४६.१२	633.06	१,७७७.७१	२,४२४.२७	३,८६८.३७
5	कर पूर्व नफ।	90.908	346.88	७९६.३४	१,०२९.६६	१,२५८.९२
3	करोत्स नफ।	84.55	336.89	428,82	८४५. १६	९ ०७ . ७४

चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुंबई, १ फेब्रुवारी, २०२०

epaper अपिक्षण एड अपिक्षण nal. in

थी. गोविंद देवजी मकवाना, ह्यांच्या नावे होती. श्रीमती नामालंबन गोविंद् मकवाना हिचे दिनांक २१/०७/२०१० रोजी निधन झाले आहे. तिच्या मृत्यूनंतर पती थी. गोविंद देवजी मकवाना यांनी आपला मुलगा श्री कल्याणजी गोविंद मकवाना यांना सदर सदनिका बक्षीस पत्राने दस्त क्रमांक ठाणे -27-3207/7020 ०१/११/२०१७ दिली आहे आणि थी. गोविंद देवजी मकवाना यांचे दिनांक ०८/०७/२०१८ रोजी निधन झाले आहे. श्रीमती नामालबेन गोविंद्र मकवाना व श्री. गोविंद देवजी मकवाना, वारस थी. क्रिशोर देवजी मकवाना, थी. हमीर देवजी मकवाना, श्रीमती प्रमिला मुकेश परमार आणि हंसा सुरेश सोलीया, यांनी वरील सदनिका थी. क्ल्याणजी गोविंद्र मकवाना, यांना विकी क्रप्यासाठी ना हाकत दिली आहे. आमचे अशिलांनी थी. क्ल्यागजी गोविंद म्कवाना, यांच्याकडून खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा किंवा कोणाही वारमांचा कोणत्याही प्रकारचा हक, अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास तरी त्याबाबत कोणाचीही हरकत असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांत ३ सुपार्श्व दर्शन, वेंकटेश पार्क, फाटक रोड, भाईटर प., ठाणे ४०१ १०१ या पत्त्यावर लेखी प्रान्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोद्भन दिला आहे असे समजण्यात येईल. सही/-जाहीर सूचना तमाम जनतेस याद्वारे सुचना करण्यात येते

जाहीर नोटीस

या नोटिसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते

की, सदनिका क. १०२, ए विंग, पहिला

मजला, जय दर्गा कॉम्प्लेक्स को. ऑप.

सहकारी सोसायटी लि. केबिन क्रॉस रोड,

भाईदर (पूर्व), तालुका जिल्हा ठाणे ही

थीमती नामालबेन गोविंद मकवाना व

वकील केनेट आर. गज्या

(१) श्री. वसंतलाल दामजी शाह. दिलीप दामजी जयेश चंद्रकात शाह. विरल

चंद्रकांत शाह. प्रणय वसतलाल श्री. विनय रतिलाल शाह पृष्पा चंद्रकात शाह नेहल नयन शाह. नयन शाह. श्रीमती नेहल श्रीमती हिंकेल विनय शाह श्री. विरल कातीलाल शाह (११) श्री, विशाल कांतीलाल शाह (१२) श्री. भाविक कांतीलाल शाह, आणि (१३) श्रीमती सोनल विपुल पारेख, हे **मेसर्स**

विनायक डेव्हलपर्स च्या नावाने आणि

शैलीने व्यवसाय करत असून भारतीय भागीदारी कायदा, १९३२ च्या तरतृदीं अंतर्गत नोंदणीकत एक भागीदारी संस्था असन त्यांचे नोंदणीकृत कार्यालय मेघदत, वल्लभबाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७७ महाराष्ट्र, भारत येथे आहे आणि येथे खाली लिहीलेल्या परिशिष्टात अधिक विशेषत्वाने वर्णन केलेली मालमत्ता ("सदर मालमत्ता") आमचे अशिल कोटक महिंद्रा ईन्वेस्टमेंट लिमिटेड ("के. एम. आय. एल") यांच्या

नावे प्रथम आणि संपूर्णपणे गहाणखत करण्यास राजी झाले असून, सदर मालमत्ता के. एम. आय. एल ने दिलेल्या कर्जापायी त्यांच्या कडे सुरक्षा म्हणून गहाण ठेवली

सर्व किंवा कोणतिही व्यक्ति यासाठी मर्यादित

नसलेले परंतू समाविष्ट, हिंदू अन्डिव्हायडेड

फॅमिली, कंपनी, बँक / बँका, आर्थिक संस्था / संस्थां, नॉन-बॅकिंग वित्तीय संस्था / संस्थां, भागिदारी संस्था, अथवा असोसिएशन ऑफ पर्सन्स, व्यक्तिचे मंडळ मग ते समाविष्ट असो अथवा नसो, कोणताही दावा असलेले लेंडर्स आणि/अथवा पतदार कोणताही दावा, आक्षेप, मागणी, भाग, स्वारस्य, लाभ आणि/अथवा हक्क सदर मालमत्ता संदर्भात (सदर मालमतेपैकी कोणतेही इतर हक्क किंवा एफएसआव समाविष्ट) किंवा त्याच्या कोणत्याही भागासाठी किंवा त्यासंबंधी विक्री. देवाणघेवाण, गहाण, ताबा, भाग, भेट, विश्वस्त संस्था, परवाना, प्रतिपाळ, वारसा, ताबा, भाडेकरार, उप-भाडेकरार, कब्जा, मृत्यूपत्राने मिळकत, मालकी हक्क. बेचनपत्र, हस्तांतरण, एखादी गोष्ट वापरण्याची संधी, राईट ऑफ वए, आरक्षण, वहिवाटीचा हक्क, भाडेपट्टी उप-भाडेपटटी, कर्ज फिटेपर्यंत मालमत्ता ताब्यात ठेवण्याचा हक्क, अडथळा, वारसा हक्क, देणगी, करारनामा, कंत्राट, मेमोरॅंडम ऑफ अंडरस्टॅंडींग, कौटुंबिक तजवीज. सेटलमेंट, भागीदारी, हकूमनामा किंवा कोणत्याही कोर्ट ऑफ लॉ किंवा न्यायासन किंवा कोणत्याही संबंधित ॲथॉरिटीचा आदेश, लिस्पेण्डन्स, जप्ती, विकास हक्क एफएसआय वापर किंवा कोणतेही दायित्व किंवा बांधीलकी किंवा मागणी किंवा अन्यथा ज्या कोणत्याही स्वरूपाद्वारे असल्यास त्यांनी याद्वारे कृपया सूचना द्यावी आणि त्याविषयी लेखी स्वरूपात पृष्ट्यर्थ मूळ कागदपत्रांसोबत जे सदर दाव्यांबाबत आहेत, ते निम्नस्वाक्षरीकारांकडे त्यांचे कार्यालय १९३-११४ फ्री प्रेस हाऊस, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ येथे ह्याच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १० (दहा) दिवसांच्या कालावधीत सचित करावे आणि त्यांच्या दाव्यांबाबत

याचा संदर्भ न घेता केएमआयएल यांच्या नावे गहाण / स्रक्षा / ताबा तथार केला जाईल. येथे उपरोक्त संदर्भित परिशिष्ट (सदर मालमत्तेचे वर्णन)

निम्नस्वाक्षरीकारांचे समाधान करावे, अन्यथा दावा आणि / अथवा त्याग केले आहेत असे

समजण्यात येईल आणि जर कोणतेही

असतील, तर दावे आणि / अथवा आक्षेप

ठाणे महानगरपालिकेच्या हददीतील. ठाणच्या उप–जिल्हा नोदणोतील ठाण जिल्हा आणि तालुका, व्हिलेज माजिवडे, पोखरण रोड क्र.२, बेथे स्थित सर्व्हे क्र. २८९/२ए आणि २८९/२बी असलेल्या जमिनीपैकी क्षेत्रफळ ७३६३.५२ चौरस मीटर्स किंवा साधारण तेवढेच असलेले क्षेत्र आणि क्षेत्रफळ,सर्व्हे क्र. ४१५ (भाग) क्षेत्रफळ ७९५२.१६ चौरस मीटर्स किंवा सुमारे तेवढेच असलेले क्षेत्र आणि क्षेत्रफळ आणि सर्व्हें क्र.२८०/४ क्षेत्रफळ ५०० चौरस मीटर्स किंवा सुमारे तेवढेच असलेले क्षेत्र आणि क्षेत्रफळ आणि एकत्रितपणे १५,८१५,६८ चौरस मीटर्स किंवा सुमारे तेवढेच असलेल्या जमिनीचे सर्व तुकर्ड आणि हिस्से आणि चतुःसीमा खालीलप्रमाणे : उत्तरेस किंवा उत्तरेकडे :

मैदान आरक्षण दक्षिणेस अथवा दक्षिणेकडे : सर्व्हे क्र. २८०/५ आणि ४० मीटर रूंद डीपी रोड पूर्वेस किंवा पूर्वेकडे : एमए निकेतन प्लॉट

पश्चिमेस किंवा पश्चिमेकडे : २० मीटर रूंद डीपी रोड दिनांकित ११ फेब्रुवारी, २०२०. क. मनीषा परांजपे.

भागीदार धवल वसनजी अँड असोसिएटस

NATION 11

MUMBAI | TUESDAY | FEBRUARY 11, 2020

www.freepressjournal.in

NDFB factions to form new political outfit?

JAYANTA KUMAR GOSWAMI Guwahati

Soon after joining the mainstream, all the four factions of National Democratic Front of Bodoland (NDFB) are likely to form a new political party soon, and this new political outfit is likely to contest the forthcoming Bodoland Territorial Council (BTC) polls scheduled to be held in March/April,

Despite refusal from B Ferenga, general secretary of NDFB (S) and one of the seniormost members of the group, which has signed the historic peace accord in New Delhi recently, speculations are rife that all the groups of Assam plans survey to identify indigenous Muslim population

GUWAHATI: Assam may conduct an exercise to identify the state's indigenous Muslim population and segregate them from Bangladeshi origin people, even as doubts over the accuracy of the National Register of Citizens (NRC) are yet to be addressed. The survey will be conducted to identify people of 4 communities -- Goria, Moria, Desi and Jolah of the tea tribes, considered as indigenous.

February 12 at Baska Tamulpur and discuss about the unification of all the four groups. Sources in NDFB said that soon after the unification, a new political platform will be formed on that day Meanwhile, chief of Bodoland Territorial Coun-

NDFB will be meeting on cil (BTC) and president of Bodoland Peoples' Front (BPF) Hagrama Mohilary also welcomed the initiative to form a common platform and a new political party. "Everyone has the right to form new party and fight elections. We welcome the NDFB to launch a new party.

However, this new development won't be able to affect us politically," Mohilary said. Pramilarani Brahma, leader of the BPF who is also a senior minister in the Assam cabinet, has also appreciated the NDFB move. "After shunning violence, it's really good to hear that all the factions are heading towards unification on February 12" Brahma said.

Meanwhile, B Ferenga, general secretary of NDFB (S), refused that a date has been fixed to form a new party "Yes, all signatory groups of the historic Bodo peace accord are planning to unify. However, we have not discussed anything regarding forming of political party," he said.

Assam CM appeals to ULFA (I) chief to join talks

GUWAHATI Our Correspondent

Assam CM Sarbananda Sonowal has urged the antitalk faction of United liberation Front of Asom (ULFA) to join the peace process keeping the greater interest of the people of the state in mind.

Addressing the

media on the side

line of a meeting in Kokrajhar on Monday, Sonowal requested the selfstyled commanderin-chief of the ULFA (Independent) Paresh Baruah to join the Sarbananda Sonowal mainstream like all the factions of the National Democratic Front

Bodoland (NDFB). "I humbly request Paresh Baruah to join the mainstream so that each and every

section of the society can collectively for the overall growth of the society." Sonowal said.

"Let's together build a peace ful and developed Assam," Sonowal said. Meanwhile, ULFA pro-talk leader Anup Chetia has also appealed to Paresh Baruah to come for-

> ward and join the mainstream. He appealed to the government to take the matter seriously and take special initiative so that Paresh Baruah can be brought to the mainstream. "Everyone

> cerned, including the

state and the Centre, should take the matter seriously and adopt a special initiative so that Paresh Baruah can brought to the negotiating table," Chetia, a former close aide of ULFA c

in-c, said.



Sri Lankan PM Mahinda Rajapaksa during his visit to world heritage Mahabodhi Temple in Bodhqaya, Bihar, on Monday.

mir Con-

EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED

Regd. Office: 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai 400053 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2019

Particulars	Quarter ended 31 December 2019 (Unaudited)	Quarter ended 31 December 2018 (Unaudited)	Year ended 31 March 2019 (Audited)
Total Income from Operations (net)	28,926	33,238	113,969
Net Profit/ (Loss) before Tax and Exceptional Items	2,299	7,696	31,763
Net Profit! (Loss) before Tax after Exceptional Items	2,299	7,696	31,763
Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	1,483	6,219	26,648
Total Comprehensive Income	2,654	2,306	31,782
Equity Share Capital	9,562	9,533	9,551
Earning Per Share (of ₹ 10 each)	(5)(6)(6)(6)(1)	UPAKASE.	
Basic	1.69	6.62	28.26
Diluted	1.69	6.56	28.02

 The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended as at 31 December 2019, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the guarter and nine months ended as at 31 December 2019 are available on the Stock Exchanges websites at (www.nseindia.com/ www.bseindia.com) and Company's website at http://www.erosplc.com.


Additional information on Standalone Financial Results is as follows:

Particulars	Quarter ended 31 December 2019 (Unaudited)	Quarter ended 31 December 2018 (Unaudited)	Year ended 31 March 2019 (Audited)
Total Income from Operations (net)	23,436	26,230	86,980
let Profit/ (Loss) before Tax and Exceptional Items	1,942	3,800	13,677
let Profit/ (Loss) before Tax after Exceptional Items	1,942	3,800	13,677
let Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	1,150	2,251	8,736
Total Comprehensive Income	1,161	2,233	8,776

The accompanying consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10 February 2020.

For and on behalf of Board of Directors

Sunil Arjan Lulla Place: Mumbai Executive Vice Chairman and Managing Director DIN: 00243191 Date: 10 February 2020



claim and the same, if any, shall be considered as waived.

Place: Mumbai

Date: 11.02.2020

NOTICE

Mrs Savita Ramchand Mehta a member of The Matunga Navjivan

Co-Operative Hsg Society Ltd bearing registration No. BOM/WGN/ SSG/(TC)/5779/ 95-96 having address at SenapatiBapat Marg, Mahim,

Mumbai - 400016 (the "Society") and holding Flat No. 1, Bldg No. 3 of the

said Society died on 11/07/2012. As per the records of the Society she

hadnominated Mr. Amit Suresh Mehta in respect of her Flat No. 1 Bldg

No. 3 on the Ground Floor of the Society along with 5 Fully Paid Up Shares

of Rs. 50/- each bearing distinctive nos. 1731 to 1735 (both inclusive)

of the said Society under Share Certificate No. 345 dated 17th Feb 1950.

The Society has therefore entered the name of the said nominee i.e.

Mr. Amit Suresh Mehtain the Society's records towards the said Flat No. 1.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or

other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and

interest of the deceased member to the name of Mr. Amit Suresh Mehta

as member in the capital/property of the Society within a period of 14 days

from the publication of this notice, with copies of such documents and

other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of the

shares and interest of the deceased member in the capital/property of the

Society. If no claims /objections are received within the period prescribed

above, the Society shall be free to deal with the shares and interest of the

deceased member in the capital property of the society in such manner as

is provided under the bye-lays of the society, without any reference to such

702-1, 7th Floor, Hubtown Solaris, N. S. Phacke Marg,

Andheri (East), Mumbai - 400 069

CHASE BRIGHT STEEL LIMITED Regd Off R-237 TTC Industrial Area (MIDC) Rabale Navi Mumbai - 400 701

Tel +91-ZZ-Z7505579 Fax +91-ZZ-Z75905Z7 Email chasebrightsteel@gmail.com Website www.chasebright.com CIN L99999 MH1959PLCD11479 Statement of Unaudited Financial Result for the Quarter and Nine months ended 31.12.2019

SI. No.	Particulars .	Quarter ending 31/12/2019	Year to date Figures 31/12/2019	Corresponding 3 months ended in the previous year 31/12/2018
1	Total Income from Operations	269.82	1.074.63	349,45
2	Net Proht / (Loss) for the period (before Tax. Exceptional and/or Extraordinary items)	(151.36)	(230.94)	(174.85)
3	Net Proht / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(151.36)	(230.94)	(174.85)
4	Net Proht / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(113.20)	(180.28)	(133.98)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)] and Other Comprehensive Income (after tax)]	(113.50)	(181.94)	(135.52)
6	Equity Share Capital	167.50	167.90	167.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	(85.18)	(85.18)	(85.18)
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic & 2. Diluted:	(6.76)	(10.76)	(8.00)

a) The above is an extract of the detailed format of Qualterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Qualiterly/Annual Financial Results are available on the we bates of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the fillings).

For and on behalf of the Board

Place: Mumbai Data: February 10, 2020

www.bsaindia.com.and.www.chasa.bnght.com

Avinash Jajodia Chairman & Managing Director (DIN-00074886)



Dhanlaxmi Fabrics Ltd.

Regd. Office: Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E), Thane-Dist-421 204. Tel: 95251-2870589, 95251-2870590 95251-2870591, 95251-2870592, Fax: 95251-2870545 E-mail: info@dfl.net.in, Website: www.dfl.net.in CIN: L17120MH1992PLC068861 BSE Code: 521151

> Extract of standalone UnAudited Financial Results for the guarter and nine months ended 31.12.2019

for the quarter and finite months ended 51.12.2015				
Particulars	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2018 (Unaudited)	Half Year Ended 31.03.2019 (Audited)	
Total income from operations	2,131.020	2,097.930	7,615.250	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	34.590	69.580	617.360	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	34.590	69.580	617.360	
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.400	0.810	7.190	
Diluted:	0.400	0.810	7.190	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				
Basic :	0.400	0.810	7.190	
Diluted :	0.400	0.810	7.190	

Notes: 1. The above Standalone results have been reviewed by Audit Committee in their meeting held on 10th February, 2020. and have been approved by the Board of Directors in their meeting held on 10th February, 2020. 2. The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

Extract of Consolidated UnAudited Financial Results

Particulars	Quarter Ended 31.12.2019	Quarter Ended 31,12,2018	Half Year Ended 31.03.2019 (Audited)	
	(Unaudited)	(Unaudited)		
Total income from operations	2,239.930	2,349.450	8,377.080	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	35.330	109.640	645.120	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	35.330	109.640	645.120	
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		-		
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.410	1.280	7.520	
Diluted:	0.410	1.280	7.520	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				
Basic :	0.410	1.280	7.520	
Diluted :	0.410	1.280	7.520	

Notes: 1. The above Consolidated results have been reviewed by Audit Committee in their meeting held on 10th February, 2020 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 10th February, 2020, 2. The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

For Dhanlaxmi Fabrics Ltd. Vinod Jhawar Place: Thane



Bank of India Head Office: Star House, C-5, "G" Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051 BANK OF INDIA

Grant Road Branch, Alankar Building, Balaram Street, Mumbai-400 007, Phones: 23099322/23075770

[Rule-8(1)]

POSSESSION NOTICE

(For immovable property)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Bank of India, Grant Road Branch, Mumbai South Zone under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules 2002 issued a Demand Notice dated 01.11.2019 calling upon the borrowers Mr. Raghuvir Ganpat Karekar and Mrs. Manisha Raghuvir Karekar residing at 301 Sterling Apartment, Eksar Road, Near Laxmi Narayan Mandir, Borivali, West, Mumbai-400 092, to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,81,087.00 (Rupees Eleven Lakh Eighty One Thousand And Eighty Seven only) and interest @ 10.90% p.a. with monthly rests from 30-10-2019 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers and quarantor having failed to repay the entire amount. notice is hereby given to the borrowers and guarantor and the public in general that the undersigned has taken POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 5th day of February of the year 2020.

The borrowers and quarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, for an amount of Rs. 11,81,087.00 (Rupees Eleven Lakh Eighty One Thousand And Eighty Seven only) and interest @ 10.90 % p.a. with monthly rests from 30-10-2019 and costs & charges thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the Amount paid if any after issuance of Demand Notice under SARFAE-

SI Act, would be reckoned for ascertaining the dues payable at the time of realization/settlement.

Description of the immovable Property

Shop No. 1, Sterling Apartment, Eksar Road, Near Laxmi Narayan Mandir, Borivali, West, Mumbai-400 092, in the name of Mr. Raghuvir Ganpat Karekar and Mrs. Manisha Raghuvir Karekar, and bounded : On the North by: Cementary Road

On the South by : Plot No. 3 of Ten star cottage Co-op. Housing On the East by : Plot No. 1 of Ten star cottage Co-op. Housing Society Ltd.

On the West by : Eksar Road Date: 05.02.2020

NIA SUMMONS CONGRESS LEADER

AGENCIES / Jammu

The National Investigation Agency (NIA) has sumsenior Congress moned leader

and for-KISHTWAR TERROR CASES mermin-

ister G M Saroori to appear before it on February 11 for

PUBLIC NOTICE

This is to give notice to the public at large that Dr. Jajprakash Asulal Lalwani has lost his original agreement dated 26.01.1985 with the Builder R. D. Chavan and Co. in respect of Flat No. 2 (102), Sai Sheetal Apartment, Daulat Nagar, S. V. Road, Borivali East, Mumbai-400 066. The lost report for the same was lodged with Kasturba Marg Police Station, vide Lost Report No. 840-2020 dated 05.02.2020. Any person claiming an interest in the said flat property by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known to the undersigned within 14 days from the date hereof, failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned.

Sd/-D. K. Jain (Advocate) (M) 98673 00035 C-114, Bindu Apartment, Off 60 Feet Road, Bhayandar West, Thane-401 101

questioning in connection with the terror incidents in Kishtwar district of Jammu and Kashmir, officials said. Saroori, 67, is Jammu and Kash-

vice president and threetime legislator from Inderwal constituency of Kishtwar.

The communally sensitive Kishtwar was rocked by a series of terror incidents since November 2018 after the hilly district was declared terrorism-free over a decade

appearance felt in Kishtwar town when they shot dead senior BJP leader Anil Parihar and his brother Ajit Parihar on November 1, 2018. while RSS functionary Chanderkant Sharma and his PSO were assassinated on April 9, 2019.

Manipur to install prepaid meters to curb power loss

GUWA HATI Our Correspondent

The Manipur State Power Distribution Company Limited (MSPDCL) has set a target to install prepaid meters for all the power connections to curb power loss. Announcing this, Power

Minister Th. Biswajit said that as the state's power generating capacity is negligible, a huge chunk of power is bought from different The terrorists made their agencies. "As such, there is need to spread awareness to power consumers of hill districts as well so that 100 per cent installation of prepaid meters can be achieved." the minister said, adding: "The government is planning to acquire around two lakh prepaid meters."

MITTAL HOSPITAL & RESEARCH CENTRE

Notice

Patients' Records registered / admitted from 1" January 2014 to 31" December 2014 will be destroyed on or after 21st March 2020. Any patient or next of Kin requiring such records may Claim the same by 05th March 2020 after which no such records shall be available.

S. K. Jain CEO Email: info@mittalhospital.com 29/01/2020



CHALET



EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2019

Sr. No.	Particulars	CONSOLIDATED						
		Quarter ended			Nine months ended		Year ended	
		31 December 2019 Unaudited	30 September 2019 Unaudited	31 December 2018 Unaudited	r 31December 31December 2019 2018		7 31 March 2019	
					Unaudited	ed Unaudited	Audited	
1	Total Income	2,847.27	2,404.60	2,548.94	7,713.98	7,577.08	10,347.81	
2	Earnings before interest, depreciation, amortisation	555400000000	7556,630,600	7.0870,090/8	80355048678		- 1999 AV 1999	
	and tax (EBITDA) before exceptional items	1,188.83	866.59	1,212.67	2,909.91	2,624.40	3,668.34	
3	Profit/(Loss) before exceptional items and tax	566.65	213.81	225.76	996.87	(330.51)	(142.52)	
4	Profit/(Loss) before income tax	554.74	199.98	227.30	959.69	(355.99)	(183.48)	
5	Profit/(Loss) for the period / year	332.67	102.61	142.30	574.48	(209.35)	(76.27)	
6	Total Comprehensive Income / (Expense) for	780,009,3616	25077030	01905050	50000000	11/10/2000		
	the period / year	330.75	100.69	141.04	568.73	(214.37)	(83.95)	
7	Paid up Equity Share Capital						18	
	(Face value of Rs. 10 per share)	2,050.24	2,050.24	1,710.95	2,050.24	1,710.95	2,050.24	
8	Other Equity	555000000	III MATERIAL STATE	10000000	+	-	12,176.48	
9	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each)							
	Basic (*not annualised) (in Rs.)	*1.62	*0.50	*0.83	*2.92	*(1.22)	(0.43)	
	Diluted (*not annualised) (in Rs.)	*1.62	*0.50	*0.83	*2.92	*(1.22)	(0.43)	

1) Key numbers of Standalone Financial Results (Rs. in million Quarter ended Nine months ended Year ended 31December 30 September 31 December 31December 31December 2019 2018 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 1 Total Income 2,404.56 2,555.02 7,713.92 7,537.03 2,847.26 10,307.76 2 | Profit/(Loss) before income tax 232.66 (387.98)555.93 201.01 963.01 (209.28) Profit/(Loss) for the period / year 333.86 103.64 147.66 577.80 (241.34)(102.07)

2) The above is an extract of the detailed format of financial results for the Quarter and nine months ended 31 December 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statement of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31 December, 2019 are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website

3) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10

4) The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as prescribed under Section 133

of the Companies Act 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

5) On 3 February 2020, the Company acquired 100% of equity shares of Belaire Hotels Private limited (BHPL) and 100% of zero coupon fully compulsory convertible debentures for a cash consideration of Rs 1,193.32 million. On 7 February 2020, the Company acquired 100% of the equity shares of Seapeart Hotels Private Limited (SHPL) and 100% zero coupon fully compulsory convertible debenture for a complete cash consideration of Rs. 574.68 million. Consequent to the above BHPL and SHPL have become wholly owned subsidiaries of the Company.

> For Chalet Hotels Limited (CIN - L55101MH1986PLC038538)

Place: Mumbai Date: February 10, 2020

Sanjay Sethi Managing Director & CEO Executive Director and CFO (DIN. 00641243)

(DIN. 00468125)

CHALET HOTELS LIMITED

Regd off: Raheja Tower, Plot No. C-30, Block 'G', Next to Bank of Baroda, Bandra Kurla Complex, Bandra, Mumbai 400 051 CIN: L55101MH1986PLC038538. Email ID: investorrelations@chalethotels.com, website: www.chalethotels.com

epaper freepressjournal in

Managing Director

Place: Mumbal

Sd/-Authorised Officer Bank of India